

कार्यालय कार्यपालन यंत्री, लोक स्वास्थ्य यांत्रिकी खंड,

मुसाखेडी, इंदौर ई-मेल eephedind@nlc.in

क्रमांक 2884/निविदा/लो.स्वा.यां.खंड/2020

इंदौर, दिनांक 17.11.2020

निविदा सूचना क्र. 38/2020-21

इंदौर जिले के विकासखण्ड गृह के विभिन्न ग्रामों में 'जल जीवन मिशन' अंतर्गत पाईप लाइन, खरेल नल कनेक्शन, आर.सी.सी. उच्चस्तरिय टीकी, संपलेक कम पंप हाउस, मोटर पंप एवं अन्य संबंधित कार्यों हेतु ऑनलाईन निविदाएं आमंत्रित की जाती हैं। निम्नके टेण्डर आईडी. क्रमशः 2020_PHED_114511_1, 114513_1, 114514_1, 114515_1, 114516_1, 114517_1, 114518_1, 114519_1, 114520_1, एवं 114521_1 हैं। समस्त कार्यों की कुल अनुमानित लागत रु. 2399.62 लाख है। उपरोक्त निविदाओं में ऑनलाईन निविदा दर डालने की अंतिम तिथि 01.12.2020 दोपहर 03.00 बजे तक निर्धारित है। परीक्षे यंत्र एवं अन्य विस्तृत विवरण ई-टेण्डर पोर्टल (<http://www.mptenders.gov.in>) पर देखा जा सकता है। निविदाओं में भविष्य में किये जाने वाले समस्त संशोधन केवल उपरोक्त वेबसाइट पर ही प्रकाशित किये जावेंगे।

स्वा- (सुनील उदिया)

कार्यपालन यंत्री एवं सदस्य सचिव

निला जल एवं स्वच्छता मिशन

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE (APPENDIX – IV A) (Rule 8(i))

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of IFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IFL HFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrowers, offers are invited by the undersigned in sealed covers for purchase of Immovable property, as described hereunder, which is in the possession, on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATSOEVER THERE IS" BASIS particulars of which are given below:-

Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property/ properties	Total Outstanding as on date 21-Nov-2020	Reserve Price
Mr. Biplob Kumar Mondal	16-Jan-2018	All that piece and parcel of the property bearing North Part of Plot No.102, Mahalaxmi Nagar Colony, Opp. Wina Shop, Dehri Saraya (Ghata Billo), District -Dhar, Madhya Pradesh (Area-400 Sq.ft)	Rs. 20,57,683/- (Rupees Twenty Lakh Fifty Seven Thousand Six Hundred and Sixty Three Only)	Rs.12,00,000/- (Rupees Twelve Lakh Only)
Mrs. Shulata Mondal	Rs.14,36,394/- (Rupees Fourteen Lakh Thirty Six Thousand Three Hundred and Ninety One Only)			Earnest Money Deposit (EMD) Rs.1,20,000/- (Rupees One Lakh Twenty Thousand Only)
Date of Inspection of property	Date for Submission of Offers /EMD Last Date	24/ Dec-2020, 1100 hrs - 1400 hrs	28-Dec-2020 till 5 pm.	30-Dec-2020, 1100 hrs - 1300 hrs
Concerned Branch Address:-	IFL Home Finance Ltd., 102/103, Darshan Mall, 15/2 Race Course Road, Indore- 452001, Madhya Pradesh (Authorized officer: Vivek Thapa@ 9815949704)			

- Date of inspection of the immovable property is 24-Dec-2020 between 1100 hrs - 1400 hrs.
- Last date of submission of sealed offers in the prescribed tender forms along with EMD is 28-Dec-2020 till 5 pm at the branch office address.
- Date of opening of the offers for the Property is 30-Dec-2020 at the above mentioned branch office address at 1100 hrs - 1300 hrs the tender will be opened in the presence of the Authorized Officer.
- Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due and payable till its realization.
- The notice is hereby given to the Borrower and Guarantor, to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers/purchasers for purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.
- The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to IFL Home Finance Limited in full before the date of sale, auction is liable to be stopped.
- The EMD shall be payable through DD in favour of "IFL Home Finance Limited." (IFL HFL) payable at GURUGRAM and shall be submitted at the concerned branch/Corporate Office.
- For further queries and the detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form, Tender forms are available at the above branch office or also you can refer www.ifl.com or contact above mentioned authorized officer.
- The immovable property will be sold to the highest bidder. However, the undersigned reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deemed necessary.
- Tenders that are notified up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD.
- Company is not responsible for any liabilities upon the property which is not in the knowledge of the company.
- For further details, contact Mr. Vibhor Trivedi @9828036867, Email:- vibhor.trivedi@ifl.com, Corporate Office: Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurugram, Haryana-122015. Place: Dhar Date: 28-Nov-2020

Sd/-Authorized Officer, IFL Home Finance Limited

PUBLIC NOTICE

Mrs. Nafisa Mohammed Noori (deceased) was the Co-Member of Sarkar Residency Building "A" CHS Ltd., building A-1, Flat No. 610, 6th Floor, situated at Dr. Mascarenhas Road, Anjwadi, Mazgaon, Mumbai - 400 010, and having Share Certificate No. 080 for five fully paid up shares of Rupees Fifty each, bearing distinctive Nos. 296 to 300 (both inclusive) holding Five Shares expired on 01.08.2015 at Mumbai, without making any nominations.

The society has received application from one of the legal heir Mr. Mohammed Ibrahim Noori husband of the Deceased Member Mrs. Nafisa Mohammed Noori and Co-Owner in the said property flat bearing no.610, on 6th Floor. Hence we hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member Mrs.Nafisa Mohammed Noori in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims/objections if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 10.00 A.M to 06.00 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and behalf of

The Sarkar Residency Co-operative Housing Society Ltd. Building A-1 & A-2.
Hon. Secretary / Chairman

Place: Mumbai

Date: 26-11-2020

PUBLIC NOTICE

Shri. Vasant Laxman Patil a Member of the Mahim Causeway Machhimar Co-operative Housing Society Ltd. having address B/h. Swami Vivekanand Garden, Causeway Rd, Mahim, Mumbai- 400016 and holding Flat No. A/304 in the building of the society, died on 16/07/2019 without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within the period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the Secretary of the society between 8 P.M. to 9 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of

The Mahim Causeway Machhimar Co-op. Housing Society Ltd.
Sd/-
Hon. Secretary

Place: Mahim, Mumbai

Date: 25/11/2020

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that originally Kiril V. Mehta (since deceased) and Bhavna K. Mehta were the tenants of premises being Unit Nos. 4A & 4B respectively consisting of ground and first floor having total built up area of 258.68 sq. mtrs. located on plot bearing Nos. 4-D & 4-D/1, F.P. No. 13, Village & Taluka Borivali, MSD located at Ajanta Cinema, L. T. Road, Borivali (W), Mumbai- 400092, which after his death, came to be converted into ownership by the Owners/ Landlords by executing Agreement for Tenancy to Ownership Dated 16/10/2015 duly registered with the Sub-Registrar Borivali under Sr. No. 8078/2015. A Declaration cum Indemnity Bond Dated 15/9/2015 executed by the legal heirs of the said deceased and duly notarized before Notary Public is also annexed to the said agreement.

Any other person claiming to be the legal heir of the said deceased and claiming rights through succession in the said property is hereby called upon to make his claim known in writing with documentary evidence within 14 days of publication hereof to the undersigned at his office at 8-B, Gr. Floor, Vrindavan Building, Umeda Ashram Rd, Borivali (W), Mumbai- 400092.

Sd/- SHREYAS K. VYAS

Advocate High Court

Ph: 9773526790

Date: 26/11/2020

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

This is to notify that my brother **Ganesh Chandrabhas Bendre**, aged 33, last residing at, J. P. Society, Nr Sai Baba Mandir, Sanjay Nagar, Old Pune Road, Mumbra, Thane - 400612 passed away on 11/04/2019 and that he is survived only by me, his brother Rohit Chandrabhas Bendre and his mother Mrs. Gulab Chandrabhas Bendre as his legal heirs.

Sd/-
Rohit Chandrabhas Bendre
Address : A-1, Suyog chs Ltd,
Khandu Shet patil chowk, Sangoda Road,
Titwala Manda, Kalyan Thane - 421605

FORM No. INC-25

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another

Before the Central Government/ Regional Director
Western Region, Mumbai
In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (e) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND
In the matter of **M/s Ganesh Indira Crane Ralls Private Limited** having its registered office situated at The Ruby, Level 9 North West Wing, Senapati Bapat Marg Mumbai-400 028, Maharashtra. Petitioner Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government/Regional Director under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at Extra ordinary general meeting held on Friday, 20th November 2020 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of West Bengal".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Western Region, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned below:

The Ruby, Level 9 North West Wing, Senapati Bapat Marg, Mumbai -400 028, Maharashtra

For and on behalf of the Applicant

GANTREX INDIA CRANE RAILS PRIVATE LIMITED

Sd/-

SAMIR KUMAR DUTTA

Director

DIN: 07824452

Date : 26th November 2020

Place : Kolkata

FORM No. INC-25A

BEFORE THE REGIONAL DIRECTOR,

MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, WESTERN REGION,

MAHARASHTRA

In the matter of the Companies Act, 2013, Section 14 of Companies Act, 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of **Spark Expert Services Limited**, having its registered office at Flat No-502, Siddhigiri Apartment, Nr Joy Hospital, Chembur (East), Mumbai - 400071.

....Applicant

Notice is hereby given to the general public that the Company is intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a Private Limited Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on Tuesday, 27th October, 2020 at the registered office of the Company at Flat No-502, Siddhigiri Apartment, Nr Joy Hospital, Chembur East, Mumbai - 400071 at 11.00 a.m. to enable the Company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his/her/their objections supported by an affidavit stating the nature of his/her/their interest and grounds of opposition to the concerned Regional Director at Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:

Address of Company:
Flat No-502, Siddhigiri Apartment,
Nr Joy Hospital, Chembur East,
Mumbai - 400071

For and on behalf of

Spark Expert Services Limited

Sd/-

Prafulchandra Sakadachand Shah

Director

DIN : 08175376

Date: 26/11/2020

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Dr. Nand Kishore H. Sharma who is the member of Van Vihar Co-Op. Housing Society Ltd., a society duly registered under the provisions of the Maharashtra State Co-Op. Housing Societies Act, 1960 under Registration No. MUM/ W-P/ HSG/ (TCY) 14259/2008-2009, dated 22/07/2008 (hereinafter referred to as "the Said Society") and is also holding 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. from 71 to 75 issued in the Share Certificate No. 15 by the Said Society (hereinafter referred to as "the Said Shares"). My client is also holding the ownership rights over the residential premises bearing Flat No. 701, admeasuring about 447 Sq. Ft. Carpet area on Seventh Floor, in the society, situated at Nadadwala Colony No. 1, S.V. Road, Malad (West), Mumbai - 400 048, lying on plot of land bearing C.T.S. No. 953, of Village Pahadi Goregaon West, in Borivali Taluka of Mumbai Suburban District (hereinafter referred to as the Said Property). My client had represented that he had purchased the said property from Mr. Nilesh Upendra Kapadia, vide Agreement for Sale dated 29/04/2008, duly registered with the Office of Sub Registrar of Assurances under Serial No. BDR2 - 03164 - 2008, dated 29/04/2008. The said Mr. Nilesh Upendra Kapadia was allotted the said property by M/S. Build-Well Developers vide Agreement for Alternate Accommodation dated 03/02/2005, duly registered with the Office of Sub Registrar of Assurances under Serial No. BDR10 - 00531 - 2005, dated 03/02/2005. My client has further represented that the Original Agreement for Alternate Accommodation dated 03/02/2005 executed between M/S. Build-Well Developers and Dr. Nand Kishore H. Sharma making chain in the title deed has been lost/misplaced or is not in the possession of my client. My client, Dr. Nand Kishore H. Sharma has lodged the complaint with Malad Police Station under Reference Number 2175/20 on 25/11/2020 with this regards.

All person/s having any claim/interest in the Said Property or any part thereof on account of the lost/misplaced Original Agreement for Alternate Accommodation dated 03/02/2005 by way of inheritance, easement, reservation, maintenance or otherwise howsoever is/are hereby requested to inform and make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice hereof at his office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned, surrendered, relinquished, released, waived and given up, ignoring any such claims or demands and no subsequent claims or demands will be entertained and/or for which my client shall not be responsible.

Mayur Pandya, Advocate High Court,
Shop No. 7, Gajanan Niwas, Liberty Garden Road No. 2, Opp. D'Mart pick up Point, Malad (W), Mumbai - 400 064

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

Before the Competent Authority District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/Deemed Conveyance/Notice/1888/2020 Date:19/11/2020

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE, Deemed Conveyance Application No. 150 of 2020

Vasant Vandan Co-Operative Housing Society Ltd., CTS No. 15E, being part of sector A of village-Kandivali, Taluka-Borivali, opp. M.K.N.Bhatia High School, Saibaba Nagar, Borivali (W), Mumbai-400 092- Applicant Versus 1) Bai Motibai Bagh Borivali Public Charitable Trust, Trustees: DShri Babu Bhai Jannadads, 2) Shri Jayant Bhagwandas, 3) Shri Mathuradas Devidas, Registered office at, C/o, Madhavi Thackeray at C/o.Sons Prospect Chambers, 2nd floor, Dr. D. N. Road, Fort, Mumbai-400 023, 2) Shreeji Development, (Partnership Firm), Shreeji Darshan, 100 S.V.Road,Kandivali (W), Mumbai-400 067, 3) Messrs Sheth Builders, 11 Vora Palace, 1st floor, Near Dena Bank, M.G.Road, Kandivali (W), Mumbai-400 067, 4) The Asst./ Dy. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, Dr. Annie Besant Road Worli, Mumbai-400 018, Maharashtra State, 5) Dwarakesh Park CHSL., Opp.Bhatia School, Saibaba Nagar, Borivali (W), Mumbai-400 092, 6) Cosmos Garden CHSL., Dwarakesh Park, opp. Bhatia School, Saibaba Nagar, Borivali (W), Mumbai-400 092, 7) Heena Elegance CHS Ltd., Opp.Bhatia School, Saibaba Nagar, Borivali (W), Mumbai-400 092, 8) Parichit Bunglow, Next to A1 Dwarakesh Park Society, Saibaba Nagar, Borivali (W), Mumbai-400 092, 9) Shubham Bunglow, Next to A1 Dwarakesh Park society, Saibaba Nagar, Borivali (W), Mumbai - 400 092, 10)Shrinivas Bunglow, Opp. HDFC Bank, Saibaba Nagar, Borivali (W), Mumbai - 400 092. Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

CTS No.	Survey No.	Hissa No.	Claimed Area
(Old) 15/1 to 15E, Part of Sector A	116, 117, 118, 120	0, 1, 0, 3	The Land Admeasuring 263.34+ 639.52 = 902.86 sq.mts. area bearing CTS No.15E in Mumbai Suburban District Plus 13.62% Of Proportionate undivided rights in common R.G.area admeasuring 1124.45 sq.mts. & FSI advantage of Road set back area admeasuring 838.99 sq.mts. as per FSI consumption as specifically set out in (the property Registration Card) along with conveyance of the building situated at Vasant Vandan CHSL., land bearing CTS No. (Old) 15/1 to 10 now 15E, Part of sector A, Survey No. 116, Hissa No.0, Survey No.117, Hissa No.0, Survey No. 118, Hissa No.1, Survey No.120, Hissa No.3 Of Village - Kandivali, Taluka - Borivali, Opp. M.K.N.Bhatia High School, Saibaba Nagar, Borivali (W), Mumbai - 400 092.

The hearing in the above case has been fixed on 10.12.2020 at 2.00 p.m. before District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4), Bhandari Co-op Bank building, 2nd floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028

Sd/- (Dr. Kishor Mande)

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

Before the Competent Authority District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/Deemed Conveyance/Notice/1872/2020 Date:18/11/2020

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE, Deemed Conveyance Application No. 145 of 2020

Ganesh Bhuvan Malad Co-operative Housing Society Limited, CTS No.319 & 319/1 to 11, Final Plot No.4, TPS Road No.1, Daftary Road, Malad (East), Mumbai - 400 097, Regd No. MUM/WP/HSG/TC/10346/99-2000,----- Applicant Versus 1) Shri Waghji Nangarp Shah, Final plot no.4, Daftary Road, Malad East, Mumbai - 400 097, 2) Suvudha Consultants Through its proprietor, Shri. Subhash Veljibhai Chawda, Ganesh Bhuvan, Daftary Road, Malad East, Mumbai-400 097, 3) Shri Chinmanlal Velji Shah, 113, T.H.Kataria Marg, Mahim, Mumbai-400 016, Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Plot No.	CTS No.	Claimed Area
4 (Malad Town Planning Scheme-1 in P/North Ward, Villa ge- Malad)	319 & 319/1 to 11	The Land Admeasuring 1250 square meters (as per Town Planning remarks) and 1019.60 square metres (as per Property Card) along with building plus FSI advantage of Road set -Back Area Admeasuring 183 square meters situated at Ganesh Bhuvan Malad CHSL., T.P.S.Road No.1, Daftary Road, Malad (East), Mumbai - 400 097 on land bearing CTS No.319 & 319/1 to 1, Final Plot No.4 of Malad Town Planning Scheme - 1 in P/North Ward, Village-Malad East, Taluka - Borivali, MSD.

The hearing in the above case has been fixed on 10.12.2020 at 2.00 p.m. before District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4), Bhandari Co-op Bank building, 2nd floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028

Sd/- (Dr. Kishor Mande)

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

ALKA INDIA LIMITED

CIN: L99999MH1993PLC168521 I GST No.: 27AABC6702F122

Regd. Office: Unit No. 102, 1st Floor, Morya Landmark II, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.

Tel. No.: 022 - 4972 0389 | website: www.alkaindia.in | Email id: alkaindia@gmail.com

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/09/2020

Tel. No.: 022 - 4972 0369 | website: www.alkaindia.in | Email id: alkaindia@gmail.com

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/09/2020						
Particulars	Quarter Ended			Half-Year Ended		Year Ended
	30/09/2020	30/06/2020	30/09/2019	30/09/2020	30/09/2019	31/03/2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from Operations	-	-	-	-	-	-
Other income	-	11.02	-	11.02	-	-
Total Income (I+II)	-	11.02	-	11.02	-	-
Expenses						
Changes in inventories of finished goods, Stock-in-Trade and Work-in-progress	-	-	-	-	-	-
Employee benefits expense	0.30	0.75	1.11	1.05	1.68	5.34
Finance costs	-	-	0.08	-	0.15	0.16
Depreciation and amortisation expense	-	-	-	-	-	-
Other expenses	1.36	5.84	4.91	7.20	7.99	10.36
Total Expenses (IV)	1.66	6.59	6.10	8.25	9.82	15.86
Profit/(Loss) before exceptional items and tax (III-IV)	(1.66)	4.43	(6.10)	2.77	(9.82)	(15.86)
Exceptional items	-	-	-	-	-	-
Profit/(Loss) after exceptions items and tax (V-VI)	(1.66)	4.43	(6.10)	2.77	(9.82)	(15.86)
Expenses:						
Current tax	-	-	-	-	-	-
Deferred tax	-	-	-	-	-	1.46
Profit (Loss) for the period	(1.66)	4.43	(6.10)	2.77	(9.82)	(17.32)
Other Comprehensive Income						
Total Comprehensive Income for the period (IX + X) Comprising Profit (Loss) for the period	(1.66)	4.43	(6.10)	2.77	(9.82)	(17.32)
and up Equity Share Capital						
at value Rs 1 each, fully paid)	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98
holding per equity share of Rs 1/- each						
Basic	(0.00)	0.00	(0.00)	0.00	(0.00)	(0.00)
Diluted	(0.00)	0.00	(0.00)	0.00	(0.00)	(0.00)

